

No. ACC/Sec./SE/22/024

March 17, 2022

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Scrip Code: ACC

Dear Sir/ Madam,

BSE Limited Corporate Relations Department P.J. Towers, Dalal Street Mumbai 400 001

Scrip Code: 500410

ACC Limited Registered Office Cement House 121, Maharshi Karve Road Mumbai - 400 020, India

CIN: L26940MH1936PLC002515

Phone: +91 22 41593321 Fax: +91 22 6631 7458 www.acclimited.com

Sub: Newspaper Publication regarding the 86th Annual General Meeting of ACC Limited ('Company') through Video Conferencing/ Other Audio Visual Means facility

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time and General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 21/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has made a public notice informing about the 86th Annual General Meeting of the Company through Video Conferencing/ Other Audio Visual Means facility scheduled to be held on **Thursday, April 21, 2022**.

We hereby submit the copies of the public notice published in English daily "Financial Express" and Marathi daily "Loksatta" on March 17, 2022, for your information and the same is also uploaded on the website of the Company at www.acclimited.com.

You are requested to take the above on record.

Thanking you,

Yours Sincerely, For **ACC Limited** 

Rajiv Choubey Chief Legal Officer & Company Secretary ACS-13063

Encl.: As above



#### NOTICE CUM ADDENDUM NO. AD/15/2022

sclaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under Mine Asset Equity Saving ind, Mirae Asset Hybrid Equity Fund and Mirae Asset Healthcare Fund ("the Schemes"). DTICE is hereby given that Mirae Asset Trustee Company PAL Ltd., Trustees to Mirae Asset Mutua ("MAMF") have approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under rae Asset Equity Savings Fund (An open-ended scheme investing equity, arbitrage and debt), Mirae set Hybrid Equity Fund (An open ended hybrid scheme investing perdominantly in equity and equit atold instruments) and Mirae Asset Healthcare Fund (an open ended equity fund investing in healthcard all allied sections) as under:

Scheme / Plan / Option	Quantum** (₹ per unit)	NAV as on March 15, 2022 (₹ per unit)	Record Date*	Face Value (₹ Per Unit)
Mirae Asset Equity Savings Fund - Regular Plan - Income Distribution cum Capital Withdrawal option.	1.10	13.163		
Mirae Asset Equity Savings Fund - Direct Plan - Income Distribution cum Capital Withdrawal option.	1.05	13.664		
Mirae Asset Hybrid Equity Fund - Regular Plan - Income Distribution cum Capital Withdrawal option.	1.25 15.890		Tuesday, March 22	10.00
Mirae Asset Hybrid Equity Fund - Direct Plan - Income Distribution cum Capital Withdrawal option.	1.50	18.577	2022	10.00
Mirae Asset Healthcare Fund - Regular Plan - Income Distribution cum Capital Withdrawal option.	1.80	21.907		
Mirae Asset Healthcare Fund - Direct Plan - Income Distribution cum Capital Withdrawal option.	1.90	23.238		

above mentioned Plans of the Schemes will fall to the extent of payout

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



<u>ई-टेण्डर नोटिस</u>

20 के सहकारी क्षेत्र में स्थित अनुपराहर, ननीता, सम्पूर्णानगर, नानपात, शयमगंज आसवनियों का वित्तीय वर्ष 2022—23 एवं 2023—24 के सीसिंग से कराने हेतु पार्टी का चयन करने के लिए अनुमवी निर्मित को जाती है। ई-निर्मिटा की विरस्ता किया र

ाक कार्यक्रमा निम्मला हैं— ई-निविदा सर्वमित्रम की अनिमा विधिय समाय 2603,022 65 FPM 2503,022 11,00 AM 2503,202 300 PM इक्स निदेशक रांच को एक अथवा समस्य निदेशक की विमा करण बातों निस्ता करने कर

त रहागा। (हुं एम.बी.) —क. 1000 लाख प्रति आसवनी. (हुं एम.बी.) —क. 10000/— + 18 प्र.स. ची.एस.टी. (पान रिचन्चेयल) बेयादाताओं में दिनांक 21,122021, 18,912022 एवं दिनांक 55,032022 की ई—ि ( पनकी दिनांक 21,122021, 18,912022 एवं 55,032022 की ई निविद्या में जना। -मिनिदा होत्र मान्य होगी। ई—गीविदा प्रत्य जुलक होत्र का 1000000 + 18 प्र.स. चं स्थान )मित्रीदाताओं को पृथक से प्याम करता होगा। प्रवन्य निरेशक

कॉना		MDBP BUILDING, STRIAL ESTATE, NEW DELHI-110020
_	NOTICE IN	VITING TENDER (NIT)
		n two packets system of tendering for Supply of Axi nent of wheels for the following work:-
S.N.	Bid Reference	CON/T/BLCS/Wheel Axle/e64217/2022
1	Tendered Quantity	17280 nos.
2	Bid Security (Earnest Money) Deposit	₹ 10,00,000/- (Ten Lakhs Only)
3	Cost of Document (Non-refundable)	₹ 1,000 through online payment gateway to CONCOR
4	Tender processing fee (Non- refundable)	₹ 4720.00 (including GST @18%) Through online payment gateway to CONCOR.
5	Pre-Bid Meeting	24.03.2022 at 11:00 hrs. at Container Corporation of India Ltd, NSIC, MDBP Building, 3 <sup>rd</sup> Floor, Okhla Industrial Estate Opp. NSIC Okhla Metro Station, New Delhi-110020.
6	Period of Tender Sale (online)	16.03.2022 at 15:00 hrs. to 06.04.2022 at 15:00 hrs.
7	Date and time of Submission of Bid	06.04.2022 at 16:00 hrs.
8	Date and time of opening of Bid	07.04.2022 at 11:00 hrs
9	Place of Opening	ED/P&S/AREA-III, Container Corporation of India Ltd NSIC, MDBP Building, 3 <sup>rd</sup> Floor, Okhla Industrial Estate Opp. NSIC Okhla Metro Station, New Delhi-110020

la.com & www.eprocure.gov. ne. ED(P&S) /Area-III

TRANSMISSION CORPORATION OF TELANGANA LIMITED

nder No. Re-e-Tender No. 10.2021-22/SE/PHC/ALP KII/BI/Alappudha)-Augment Modernization of Water Supply Distribution System in Alappudha Tudiordization of Water Supply Distribution System in Alappudha Tumicing Alexander State (Alexander State (A

KERALA WATER AUTHORITY-e-TENDER NOTICE

EASTERN GASES LIMITED-IN LIQUIDATION
SALE NOTICE FOR ASSETS OF EASTERN GASES LIMITED-IN Liquidation
(A company made inguidation with ent NCLT order date) 21/8. 2019, having
registered office at 48, Paleas Court, 1 Ryd Stevet 14, Part Stevet at east, Policials—16
Palida-kinouncement for exaction to his red in 16.4 20/22 for an 12 city not all 65 H M or and
SISBASIS, WANTEVER THEET IS BASIS SAN FOR PECUATISE BASIS\* THORIGING HIS PARTY CONTROL OF A STEVE ASSET ASSET

Details of Assets	Lot	Reserve Price (Rs)	EMD (Rs)
Old Assets (Office equipment's and Furniture) at the Registered office including anold motor Car (The Car is registered in the name of the relative of erstwhile Director)	Lot-1	1,26,531	12,600
Miscellaneous assets (Old Immovable Plant & Machinery on the leasehold land owned by third party) at Mauza-Talkui, JL No190, District Paschim Medinipur, NH-60, West Bengal- 721101	Lot-2	18,03,110	1,80,000
Miscellaneous assets (Old Immovable Plant & Machinery on the leasehold land owned by third party) at Koyla More, Near Mankur More, Mankur Road, Kanchrapara, Bagnan, West Bengal-711303	Lot-3	1,54,152	15,000

ACC

Registered & Corporate Office: Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai - 400020
CIN: 126940MH1936PLC002515, Phone: +91 22 4159 3321; Fax: +91 22 6631 7458,
Website: www.acclimited.com; Investor Support: ACCI-investor:Support@acclimited.com

#### NOTICE FOR THE 86TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 86" Annual General Med ing "GAM") of ACC Limited ("Company") is scheduled to be convened on Thursdey, April 21, 2022 at 3:00 pm IST through Video Conference ("VC") Other Audio Visual Means ("OAWM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Fules framed thereunder read with General Gircular Nost, 142020, 172020, 202020, 202021 and 27202 dated by the Ministry of Corporate Affairs ("MAC Girculares"), and the provisions of SEG (ILICIAI) Objections and Disclosure Requirements. Affairs ("MAC Girculares"), and the provisions of SEG (ILICIAI) Objections and Disclosure Requirements. Regulations, 2015 as amended ("Listing Regulations"), without the physical presence of the Members at a common venue.

Regulations, 2015 as amended ("Listing Regulations"), without the physical presence of the Members at a common venue.

The Annual Report of the Company for the year 2021 including the Financial Statements for the year ended December 31, 2021 ("Annual Report") along with Notice of the AGM will be sent by e-mail at old those Members, whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("DPs") or the Company Registrar and Transfer Agent, KFIN Exhonologies Private Limited ("KFIndes"). The Annual Report along with Notice of the AGM will be sent in physical mode to all those Members whose e-mail addresses are not registered with the Company KFIntech (DPs.)

Members can join and participation in the renote electronic volting or easiling volte through the 2040 from the AGM and the manner of participation in the renote electronic volting or easiling volte through the VC/DAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies, Let volte and the AGM and the AGM and the Company is the AGM and the AGM and

us use saure certineate (ront and back), self-attested scanned copy of PAN and Aadhaar by e-mail 10 einward in Self-Allendon.

Members holding shares in physical form are advised to update their PAN, KYC (e-mail address, mobile number, bank account, signature let.) and Nomination details as mandated under SEB (Croular No. SERI-NO/MIRSD) KMRSD (RTAMP-CRIV-2026) (FOR 2016 No. SERI-NO/MIRSD) (RTAMP-CRIV-2026) (FOR 2016 No. SERI-NO/MIRSD) (RTAMP-CRIV-2026) (FOR 2016 No. SERI-NO-MIRSD) (FOR 2

shall be entitled to receive dividend from the Company; In terms of Section 186 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 4 of the Listing Regulations, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the 86" AGM of the Company through e-Voting services of NSDL.

#### The relevant details of voting are given as under:

Place: Mumbai Date: March 17, 2022

- he relevant details of volting are given as under:

  Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name is recorded in the
  Register of Members or in the Register of Beneficial Owners, as on the cut-off date, i.e. Thursday, April 14,
  2022 ("eligible Members"), shall be entitled to exercise their right to vote by remote e-Volting as well as voting
  to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the 86° AGM of the
  Company:
- The remote e-Voting period commences on Saturday, April 16, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Wednesday, April 20, 2022 (5:00 p.m. IST);

  The remote a More and April 20, 2022 (5:00 p.m. IST);
- weuresuay, April 20, 2022 (3.00) pm.1.031,1 The remote e-Volting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned. Once the vote on a resolution(s) is cast by the Member, the Member shall not be allowed to cl
- subsequently:

  Those Members, who will be present in the AGM through VC/ OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM on all of the businesses specified in the Motioe convening the 80° AGM. Further, an eligible Member range participate in the AGM cern after exercising his right to vote through remote E-Voting but shall not vote again during the AGM. Only the eligible Members shall be entitled to avail the actility of remote E-Voting or the e-Voting of the House through the AGM. Only the eligible Members shall be entitled to avail the actility of remote E-Voting or the e-Voting or the Roman through the AGM. Only the eligible Members shall be entitled to avail the Agmit of the AGM. On the AGM to the Notice is being sent but on or before the cut-off date for e-Voting, I.e. Thursday, Agm'l 14, 2022, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the 86° AGM or sending a request at exclusing action. In case of any duery reparting e-Voting, Members may contact Mr. Anuforks Seane, Assistant Manage, MSDL at 1800 1200 990 and 1800 224 43 00 or send request at an pubhas/@msdl.co.in / msd. Seane/ and sites of the AGM. Assu Methas / Partner, fallial point, Ms. Sathwini Inamidar of Ms.
- The Board of Directors has appointed Mr. Atul Mehta, Partner, failing him, Ms. Ashwini Inamdar of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair
- g) Members will be able to attend the AGM through VC/ OAVM or view the live webcast of AGM provided by NSDL at https://www.evoling.nsdl.com by using their e-Voting login credentials.

at https://www.evoling.nsdl.com by using their e-Voling login credentials:

whether where to get a prited copy of the Annual Report, the Company will send the same, without any charges, upon receipt of a specific request from the Member, at the earliest considering any administrative and government restrictions on account of Covid-19 pandemic situation.

In case of any queries relating to e-Voling, you may refer to the FAOs for Shareholders and e-Voling user manual for Shareholders available at the download section of https://www.evoling.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoling@nsdl.co.in.

The Annual Report, Notice including the e-Voling procedure and the other relevant documents, will be available on the Company's website at www.acclimited.com for inspection.

The Above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars.

By Order of the Board of Directors

By Order of the Board of Directors For ACC Limited Sd/-Rajiv Choubey Chief Legal Officer & Company Sec ACS No.: 13063

**IOC** buys Russian crude at deep discount

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 16

INDIAN OIL CORPORATION INDIAN OIL CORPORATION
(ICO), the nation's top oil firm, has bought as much as 3 million barrels of crude oil that Russia had offered at steep discount to prevailing international rates, sources said. The purchase, made through a trader, is the first since Russia's February 24 invasion of Ukraine that brought international pressure for isolating. tional pressure for isolating Putin administration.

Sources said the staterun firm bought Urals crude for May delivery at a discount of \$20-25 abarrel Ð to dated Brent bought

As the US and Urals crude

to dated Brent.

As the US and other western addonter western with a begun offering oil and other commodities at discounted prices to India and other large importers.

IOC made the purchase on modified terms that require the seller to deliver it to the Indian coast so as to avoid any complications that sanctions may lead to in arranging shipping and insurance.

Unlike the sanctions the US imposed on Iran, oil and energy trade with Russia has not been bound. This means interna-

anned. This means international payment systems are available to settle any purchase made from Russia. This wasn't off from the international moneyand security transfersys-em, SWIFT. Also, companies or entities investing or buying oil from Iran were sanctioned.

Hoarding on price hike hope leads to surge in sales of petrol, diesel

PRESS TRUST OF INDIA

INDIA'S AUTO FUEL sales surged past pre-pandemic levels in the first half of March as consumers and dealers topped tanks in anticipation of a likely price hike post assembly elections.

or a likely price linke post assembly elections.
Dealers, as well as the public, topped up their tanks as they anticipated prices, that have been put on hold in the run-up to the elections in states like Uttar Pradesh, will rise by a big margin to make up for as much as 60% surge in the cost of raw material.
Petrol sales by state-owned fuel retailers, which control roughly 90% of the market, at 1.23 million tonne during March 1-15 were nearly 18% higher than the same period

March 1-15 were nearly 18% higher than the same period last year and 24.4% higher than the period in 2019, pre-liminary industry data showed. Diesel, the most-used fuel inthe country, saw sales jumping 23.7% year-on-year to 3.53 million tonne. This was 17.3% higher than sales in March 1-15, 2019.

While petrol sales were 24.3% higher than the sales during March 1-15, 2020, diesel sales were up 33.5% over the same reference period. Month-on-month, petrol sales were up 18.8% and diesel sales surged 32.8%.

ARC FINANCE LIMITED (CIN: L51909WB1982PLC03528 Regd. Office.: 18, RABINDRA SAR oddar Court Gate No.4, 4th Floor, I No.3 Kolkata -700001, WB mail ID: - arcfinancelimited @ gmai

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra [E], Mumbai - 400051. Phone: 022 – 66786666. UTI Asset Managemen Company Ltd. [Investment Manager for UTI Mutual Fund] E-mail: invest@utico.in, (INFL6599 IMH-2002PLC 137867). For more information, please contact the nearest UTI Francial Centre or your AMFI/ INSM centrelfed Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

\* or the immediately following Business Day, if that day is not a Business
\*\* subject to availability of distributable surplus as on the record date and as
levy, if any,

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the IDCW option of the and statutory levy (if applicable).

income distribution will be paid to those unitholders / beneficial owners whose names appear in the degister of unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the depositories, as applicable, under the IDCV option of the aloresaid plans as on the record date. This notice cum addendum forms an integral part of SID and KIM of the aforementioned Schemes of the Fund as amended from time to time. All the other terms and conditions of SID and KIM will remain unchanged.

For and on behalf of the Board of Directors of MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD (Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund

AUTHORISED SIGNATORY MITHORISED SIGNATORY MIRACE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Manager: Mirae Asset Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).

Registered & Corporate Office: 000, Windoor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098 22 1800 2099 0777 (Toll free), iz. oustomercare@miraeasset.com @ www.miraeassetmf.co.in

MUTUALFUNDS



Haq, ek behtar zindagi ka

### Notice For Declaration of Income Distribution Cum Capital Withdrawal

Sr. No.	Scheme Name	Quantum of IDCW (Gross Distributable Amt )*		Face Value (Rs.)	NAV as on 15-03-2022 ( per unit )		
		%	Rs. per unit		Plan/Option	Rs.	
1	UTI - Bond Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Annual IDCW Option	11.1245	
2	UTI - Bond Fund	4.0096	0.4000		Direct Plan - Annual IDCW Option	11.622	
3	UTI - Bond Fund	4.00%	0.4000	10	Direct Plan - Flexi IDCW Option	11.9530	
4	UTI - Bond Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Flexi IDCW Option	11.127	
5	UTI - Bond Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Half Yearly IDCW Option	11.299	
6	UTI - Bond Fund	1.75%	0.1750		Regular Plan - Quarterly IDCW Option	14.391	
7	UTI - Short Term Income Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Annual IDCW Option	11.683	
8	UTI - Short Term Income Fund	4.00%	0.4000		Direct Plan - Annual IDCW Option	11.939	
9	UTI - Short Term Income Fund	4.00%	0.4000		Direct Plan - Flexi IDCW Option	15.126	
10	UTI - Short Term Income Fund	4.00%	0.4000	10	Regular Plan - Flexi IDCW Option	14,969	
11	UTI - Short Term Income Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Half Yearly IDCW Option	11.329	
12	UTI - Short Term Income Fund	1.00%	0.1000		Regular Plan - Quarterly IDCW Option	13.303	
13	UTI - Overnight Fund	3.00%	30.0000		Direct Plan - Periodic IDCW Option	1554,914	
14	UTI - Overnight Fund	3.00%	30.0000	1000	Regular Plan - Periodic IDCW Option	1513.293	
15	UTI - Treasury Advantage Fund	3.00%	30.0000		Direct Plan - Annual IDCW Option	1097.625	
16	UTI - Treasury Advantage Fund	3.00%	30.0000		Direct Plan - Flexi IDCW Option	1254.011	
17	UTI - Treasury Advantage Fund	3.00%	30.0000		Direct Plan - Half-Yearly IDCW Option	1145.826	
18				1000			
19	UTI - Treasury Advantage Fund UTI - Treasury Advantage Fund	0.50% 3.00%	5.0000 30.0000		Discontinued - Quarterly IDCW Plan** Regular Plan - Flexi IDCW Option	1810.001	
20							
	UTI - Treasury Advantage Fund	0.50%	5.0000		Regular Plan - Quarterly IDCW Option	1205.888	
21	UTI - Gilt Fund	0.50%	0.0500	10	Direct Plan - IDCW Option	25.187	
22	UTI - Gilt Fund	0.50%	0.0500		Discontinued-PF Plan - IDCW Option**	20.591	
23	UTI - Ultra Short Term Fund	4.00%	40.0000		Regular Plan - Annual IDCW Option	1169.918	
24	UTI - Ultra Short Term Fund	4.00%	40.0000	1000	Direct Plan - Annual IDCW Option	1184.005	
25	UTI - Ultra Short Term Fund	4.00%	40.0000		Direct Plan - Half-Yearly IDCW Option	1193.174	
26	UTI - Ultra Short Term Fund	4.00%	40.0000		Regular Plan - Flexi IDCW Option	1372.949	
27	UTI - Ultra Short Term Fund	4.00%	40.0000		Regular Plan - Half Yearly IDCW Option	1154.767	
28	UTI - Ultra Short Term Fund	1.50%	15.0000		Regular Plan - Quarterly IDCW Option	1129.098	
29	UTI - Dynamic Bond Fund	5.00%	0.5000		Regular Plan - Annual IDCW Option	12.249.	
30	UTI - Dynamic Bond Fund	5.00%	0.5000		Direct Plan - Annual IDCW Option	12.688	
31	UTI - Dynamic Bond Fund	5.00%	0.5000	10	Direct Plan - Flexi IDCW Option	12.869	
32	UTI - Dynamic Bond Fund	5.00%	0.5000	10	Direct Plan - Half-Yearly IDCW Option	12.633	
33	UTI - Dynamic Bond Fund	5.00%	0.5000		Regular Plan - Half Yearly IDCW Option	11.973	
34	UTI - Dynamic Bond Fund	3.00%	0.3000		Regular Plan - Quarterly IDCW Option	13.024	
35	UTI - Medium Term Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Annual IDCW Option	11.960	
36	UTI - Medium Term Fund	4.00%	0.4000		Direct Plan - Annual IDCW Option	12.620	
37	UTI - Medium Term Fund	4.00%	0.4000		Direct Plan - Flexi IDCW Option	12.632	
38	UTI - Medium Term Fund	4.00%	0.4000	10	Direct Plan - Half-Yearly IDCW Option	12.182	
39	UTI - Medium Term Fund	1.00%	0.1000		Direct Plan - Quarterly IDCW Option	11.871.	
40	UTI - Medium Term Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Flexi IDCW Option	11.460	
41	UTI - Medium Term Fund	4.00%	0.4000		Regular Plan - Half Yearly IDCW Option	11.510.	
42	UTI - Corporate Bond Fund	2.50%	0.2500		Regular Plan - Annual IDCW Option	11.881	
43	UTI - Corporate Bond Fund	2.50%	0.2500		Direct Plan - Annual IDCW Option	12.025	
44	UTI - Corporate Bond Fund	2.50%	0.2500		Direct Plan - Flexi IDCW Option	12.025	
45	UTI - Corporate Bond Fund	2.50%	0.2500	10	Direct Plan - Half-Yearly IDCW Option	11.666	
46	UTI - Corporate Bond Fund	2.50%	0.2500		Regular Plan - Flexi IDCW Option	11.881	
47	UTI - Corporate Bond Fund	2.50%	0.2500		Regular Plan - Half Yearly IDCW Option	11.411	
48	UTI - Floater Fund	2.00%	20.0000		Regular Plan - Annual IDCW Option	1176.586	
49	UTI - Floater Fund	2.00%	20.0000		Direct Plan - Annual IDCW Option	1168.475	
50	UTI - Floater Fund	2.00%	20.0000		Direct Plan - Flexi IDCW Option	1201.920	
51	UTI - Floater Fund	2.00%	20.0000	1000	Direct Plan - Half-Yearly IDCW Option	1163.587	
52	UTI - Floater Fund	2.00%	20.0000		Regular Plan - Flexi IDCW Option	1133.334	
22	O II - Floater Furid	2.0090	20.0000		Regular Fiarr - Fiexi IDCW Option	1133.33%	

\*\*The IDCW Reinvestment facility/option in respect of the above discontinued plans/options/sub-options/ renamed/revised plans & options are withdrawn and the IDCW declared under these Plans, etc. will be compulsorily paid out in such cases even if it is under reinvestment facility/option.

Record date for all the above mentioned schemes/plans will be Tuesday, March 22, 2022

\*Distribution of above IDCW is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable)

Pursuant to payment of IDCW, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of IDCW to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on coincerpant of IDCW. charged on units allotted on reinvestment of IDCW. Toll Free No.: 1800 266 1230

financialexp.epar.in



ें आम आदमी पक्षा'चे नेते भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद व मोपनीयतेची शपथ दिली, हा शपथविधीचा कार्यक्रम राजधानी चंडिगड येथे न होता शहीद मगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलाँ या गावात झाला, दिखीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते, पंजाबच्या इतिहासात प्रथमच पारंपरिक पक्ष सोडुन नवा प्राथमाता उपास्था होते. पंजाबिया इतिहास प्रवस्त पारपारक प्रदेश स्था प्रक्ष सतेवर आला असून मान हे पंजाबिय १७ वे मुख्यमंत्री असतील, नुकरयाच इनालेल्या पंजाबि विधानसमेच्या निवडणुकीत आम आदमी प्रक्षाला १९७ पैकी ९२

# अभिजात भाषेच्या मागणीला सभापतींची दाद

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी बुधवारी पुन्हा संसदेत करण्यात आली. यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडे

केलेल्या पाठपुराव्याचा पुनरुच्चार काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत केला. त्यांनी मराठीतून केलेल्या मुद्देसूद भाषणाला मद्देसद राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही मनापासून दाद दिली. ''धन्यवाद... अभिनंदन... आपण

खूप चांगले बोललात !'', असे नायडू हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मराठी भाषामंत्री सभाष सरकारमधाल मराठा भाषामत्रा सुभाष दसाई यांनी जानेवारीच्या अखेरीस दिल्लीत येऊन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्राने तत्त्वतः मान्य केल्याची माहिती रेड्डींनी दिली होती. मात्र. त्यावर केंद्र दिली होती. मात्र, त्यावर केंद्र सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. ''अभिजात भाषेचा

दर्जा देण्यासंदर्भात रंगनाथ पठारे

सांस्कृतिक मंत्र्यांनी लोकसभेत मान्यताही दिली होती. अभिजात भाषेसाठी आवश्यक निकषांची सर्व प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलेली आहे... आपण (व्यंकय्या नायडू) अनेक भाषांचा अभ्यास

समितीच्या अहवालाला केंद्रीय

करता. आपण जानी अहात, आपले बजन आहात, आपले वजन वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला सूचना करावी व मराठीला

लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करावेत'', अशी विनंती रजनी पाटील यांनी व्यंकय्या नायडू यांना केली.

## शुद्धिपत्र

लोकसत्ता' दिनांकित १६.०३.२०२२ nन क्र. ०९ वरील वरळी कोळीवाडा ओनस् वेल्फेअर को-ऑपरेटिव अनुभारा प्रशासना कार्यासायस्य सोसायटी लि.च्या जाहीर सूचनेच्या संदर्भात. वर नमूद केलेल्या सूचनेमध्ये काही चुका झाल्या आहेत. परिच्छेद नं. १: वरळी कोळीवाडा इस्टेट स्कीम ५२ अंतर्गत टिका शीट्स नंबर ५३६ नमूद केलेला नाही गरिच्छेद नं, ३ : कंपनीच्या विकासकाचे ना 'एमडीएम रिअल्टी ग्रुप'' याऐवः एमटीएम रिअल्टी ग्रुप असे लिहिले आहे.

# रशियाचा तटस्थतेचा

एपी. किव्ह

**ऑस्ट्रीया, स्वीडनप्रमाणे** तटस्थतेचे धोरण अंगिकारण्याचा रशियाचा प्रस्ताव युक्रेनने बुधवारी फेटाळला. मात्र, शांतता चर्चेतून तोडगा काढण्याचा रशिया-्युक्रेन यांचा आशावाद कायम आहे

आठवड्यांपासून सुरू या रशिया-युक्रेन असलल्या राशया-युक्रन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेन्या सुरू आहेत.रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह यांनी युक्रेनने तटस्थतेचे धोरण स्वीकारावे ही आग्रही मागणी केली. हा मुद्दा वर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने उभय देशांदरम्यान तोडगा निघण्याची आशा असल्याचे लावरोव्ह यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, ऑस्ट्रीया, स्वीडनप्रमाणे तटस्थतेचा प्रस्ताव स्वाडनप्रमाण तटस्थातचा प्रस्ताव अमान्य असल्याचे युक्रेनने स्पष्ट कले. ''सच्या रिषाया-युक्रेन यांच्यात थेट युद्ध सुरू आहे. त्यामुळे कायदेशीर सुरक्षेची हमी असलेले युक्रेनियन प्रारुपच हवे अन्य कोणत्याही देशाचे प्रारुपच नकी'', अशी भूमिका युक्रेनचे संवादक मिखाईलो पोडोयाक यांनी मांडली. आंतरराष्ट्रीय सुरक्षा हमी कराराचा आग्रह त्यांनी कायम ठेवला.

युक्रेनला 'नाटो'मध्ये सहभागी घेण्याचे आश्वासन



येस बँक लिमिटेड

## हिती त जनसंपर्क महासंग्रानना

Estimated cost of the project is 31,45,454/-(Including GST)
 1.2.2. Edit the necessary news clip and captioning of news (Marathi, Hindi & English)

5) 1.2.3. Maintaining the database of all labelled news in server as well as E-library.
4) The financial bid format (Part 2 - Financial offer Form B) given in the tender docum should quote their Bid price in the BOQ given on the website. A format is given for me rate in the BOQ. Accordingly, DGIPR will finalize the successful bidder on the basis of yea

# महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित

्र दावासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६१ (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) ई-निविदा सूचना क्रमांक - ०३ सन २०२१-२२

त्या ऑनलाइन निविदा मागविण्यात येत आहेत. निविदा सूचना व निविदा प्रपन्न महाराष्ट्र वेबसाइटवर खाली नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध आहेत. सविस्तर माहिती वरील संवे https://mahatenders.gov.in वेब प्रसिद्ध करण्यात आलेली आणे

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये	ऑनलाइन अनामत रक्कम रुपये	कंत्राटदाराचे वर्ग	ऑनलाइन कोरी निविदा फी रुपये	ऑनलाइन निविदा विक्री
٤.	Construction of Compost plant at Additional Studio Complex near studio no. 12 in filmcity.	रु. १२,३४,६८९.०६/-	रु. १२,३४६/-	वर्ग-VII व त्यावरील	रु. ५६०/- (GST सहित)	१६.०३.२०२२ ते ३०.०३.२०२२ ०५.३० वाजेपर्यंत
₹.	Providing & Laying of CPVC pipeline of 15, 20, 25mm dia for staff quarters near studio no. 5 at back gate, at Wada location & electrical department.	रु. १,५०,२९३.२०/-	रु. १,५०२/-	वर्ग-IX व त्यावरील	रु. २२४/- (GST सहित)	१६.०३.२०२२ ते २२.०३.२०२२ ०५.३० वाजेपर्यंत
a.	Urgent repair work of rolling shutters of makeup rooms and main doors of studio no. 5, 7, 8, 9, 10, 11, 12 & 16	रू. ८३,५२७.११/-	₹. ८३५/-	वर्ग-IX व त्यावरील	रु. २२४/- (GST सहित)	११.०३.२०२२ ते २२.०३.२०२२ ०५.३० वाजेपर्यंत

टीप: सविस्तर माहिती <u>www.filmcitymumbai.org</u> या संकेतस् (०२२) २८४९७५२४ यावर संपर्क साधावा.

स्वाक्षरा/-व्यवस्थापकीय संचालक, म. चि. रं. व सां. वि. म. मर्यादि

# Hon'ble Bombay High Court E-Tender Notice No. 501 for 2022 Main Portal : https://mahatender.gov.in

Sr. No.	Name of work	Tender Fee	EMD Amount	Date and time of pre- bid meeting	Last date of submission of tender	Time for completion
1	Hon'ble Bombay High Court Integrated Security and Surveillance Project	INR 10,000/- (Rs. Ten Thousand only) Non- refundable for the	INR 22,00,000/- (Rs. Twenty Two Lakhs only)	30.03.2022	11.04.2022	Time line includes estimated period of 6 months (1 week) (25 weeks) for implementation of the project and 60 months (5 years) operating and maintenance (O&M) from the date of successful Go-live of the project.

Tender Fee Additional details regarding e-tendering process are available in ten
For any bidding portal technical related querries please call the help
The 24x7 Helpdesk Number 0120-4200462, 0120-4001002.

Mobile: 8826246593

E-mail: support-eproc@inic.in
Registrar. Original Side,
High Court Bombay
Tel No: 1022-22276559/2265509

E-mail id: regos-bhc@nic.in

epaper locatta

# प्रस्ताव युक्रेनला अमान्य शांतता चर्चेतून तोडग्याचा आशावाद मात्र कायम



खसंरक्षणासाठी युक्रेनमध्ये 'लष्करी मोहीम' राबविण्याशिवाय पर्याय नव्हता, असा द्यात करत रशियाचे अध्यय लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचा ताबा घेण्याचा विचार नाही, असे बुधवारी स्पष्ट केले. क्रिमियासह अन्य मागांत हल्ल्याचा युक्रेनचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावाही प्रतिन यांनी केला

**O**SBI

बोली मागवल्या आहेत. अधिक माहितीसाठी, कृपया https://bank.sb https://www.sbi.co.in.https://etender.sbi/ वरील प्रोक्य्रसेंट न्यूजला भेट द्या

डाऊनलोड करण्याचा कालावधी: 17.03.2022, 17:00 वाजल्या याची अंतिम तिथी आणि वेळ: 07.04.2022, 17:00 वाजेपर्यंत

कर आकारणी, कंत्रादी वाद, करार सलामसलत इत्यादी क्षेत्रात अनुभव आणि विशेषज्ञता असले

इन्युक्त (नियोजन), मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादीत, २०२, दुसरा मजला, हॉलमार्क बिझनेर प्लाझा, गुरुनानक हॉरियटलरामोर, रांत ज्ञानेश्वर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५ १ या प्रचावर र्ह

सूचना

सूचाना
गुप्ता देणात वेत थी, टाटा स्त्रीत विदिश्ये आणि गोपालयम गोविस्टाम देशी
ग्रामाल) क्रमीचाई गोपालयम देशी (संकृत सामक) गंपाण गोपालयम गोविस्टाम देशी
में स्त्रीत हो तेता है जिल्हा सामक। गंपाण गोपालयम गोविस्टाम देशी
में स्त्रीत हो तेता है जिल्हा सामक। गोपालयम गोविस्टाम देशी
में स्त्रीत हो तेता है जिल्हा है जिल्हा आगे भी, जाते व गोभमीच्या विदिश्योत हो हमी
में स्त्रीत हो तेता है जिल्हा हो हमी
में स्त्रीत हमी
में

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठापुढे कंपनी योजना याचिका क. सीपी (शीएए) क्रमांक ६१/२०२२ शी संलग्न कंपनी योजना अर्ज क्रमांक: सीए (सीएए) क्रमांक १५/एमवी/२०२२ कंपनी कायदा, २०१३ मधील कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरदुर्दीच्या प्रकरणी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व कर्जदार आणि रिलायन्स सिन्गॅस लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व कर्जदार यांच्यातील

पात्र अधिवक्ता / कायदा संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित करत आहे

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पाठवू शव

दिनांक: १७.०३.२०२२

इच्छुक अधियक्ता/कायदा संस्था त्यांचे तपशीलवार अर्ज अ

मुंबई मेट्रो रेल कॉपॉरेशन लिमिटेड

शरत सरकार व महाराष्ट्र सरकार ह्यांचा संयुक्त उपक्रम) इस, ८०१ व ८०३ ८वा गजता, संत झानेबर मार्ग, वांद्र पूर्व, मुंबई – ४००

संघटनेने २००८ मध्ये दिले होते. रशियाने त्यास सुरूवातीपासूनच विरोध केला. आता 'नाटो'मध्ये सहभागी न होण्यासह युक्रेनच्या निर्लष्करीकणाचा रशियाचा आग्रह आहे,त्यामळेच शांतता चर्चा निर्णयक

डिजिटल ॲन्ड टान्झॅक्शन बँकिंग विभाग

स्वाक्षरी/-कार्यकारी संचालक (नियोजन)

मुंबई मेट्रो रेल कॉपॉरेशन

### रशियाकडून हल्ले तीव्र

रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरुव आहेत युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशिरात मैत्याते केलेल्या हत् दहा नागरिक टार झाले हे सर्वजण खाद्यपदार्थांसाठी रांगेत उमे होते. रशियाच्या सैन्याने कीव्ह शहरातील नागरी वस्तीतही हल्ले सुरूच ठेवले. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९,९४३ नण मखनी झाले, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे मात्र, मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच यकेनमधन समारे ३० लाख गरिकानी स्थलांतर केले आहे

# शिवसेनेला मिरची का झोंबते?

'काश्मीर फाइल्स'वरून देवेंद्र फडणवीस यांची टीका

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: काश्मिरी पंडितांची यथा मांडणाऱ्या 'काश्मीर फाइल्स हा चित्रपट करमक्त न करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला धारेवर राज्यातील महाविकास आघाडी

सरकार काँग्रेसच्या दबावाखाली सरकार काँग्रेसच्या दवावाखाली आहे. काश्मीरसंदर्भातं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांची भूमिका आणि आता उद्भव ठाकरे यांच्या सरकारचे वर्तन यांच्यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. 'कोण होतास तु. काय झालास तुं या गाण्यातील बोल शिवसेनेला लागू पड़तात. कुठे बाळासाहेब यांचे जाज्ज्वल्य हिंदत्व बाळासारुव पाप जाळवरपारुपुर, जे काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि कुठे आताची शिव्सेना... आज काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तरी तुम्हाला (शिवसेना) मिरची झोंबते, इतकी शिवसेना का बदलली, असा सवाल फडणवीस यांनी केला

मी स्वतः पाहिलेले आहे. 'अभाविप'मध्ये असताना मी काश्मीरमध्ये गेलो होता. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार अनेकांनी पाहिलेले आहेत. हे सत्य एखाद्या चित्रपटामुळे समोर येत असेल तर काही लोकांना (काँग्रेस) असल तर काहा लाकाना (काग्रस) त्रास का होतो? त्यावेळी काश्मीरबाबत घेतलेली या लोकांची भूमिका चुकीची होती, जनविरोधी, देशविरोधी होती, हे सत्य उघडकीस आले आहे, असे फडणवीस

#### बैठकींचे सत्र

गेले दोन दिवस फडणवीस दिल्लीत असून गोव्यामध्ये भाजपच्या सरकार स्थापनेला वेग आला आहे. फडणवीस गोव्याचे निवडणूक प्रभारी असल्याने राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, भाजपच्या अन्य केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या चारही राज्यांतील सत्तास्थापनेसंदर्भात पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंगळवारी व बुधवारीही बैठकांचे सत्र सुरू होते.

# ACC

स्सासा ालामटड नॉक्पीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : सिमेंट हाउस, १२१, महर्षी कर्वे रोड, मुंबर्ड-४०००२०. एल२६९४०प्पप्पर१९३६पीएलसी००२५५५ फोन :-९९ २२ ४१५९३३२४ फॅक्स: -९१ २२ ६६३१ ७४५८ दि : www.acclimited.com; इन्हेस्टर सपोर्ट : ACC-InvestorSunnort@acclimited.com

#### ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता सुचना

्दि व्यो वाधिक स्वस्तां स्वार्यक्ष स्वसाधारण समकारता सुचना
बाद्वार सुचन रंग्यात तेत्र को एसीसी लिमिटेडची ("कंपनी") ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एलीएम") सामाधिक स्वयं सदस्याच्या प्ररक्ष
प्रविश्वाविष्यत्, निमम कामकान नात्राव्य ("एसवीय सर्वशृत्य") हारा निर्मापत केलील्या अनुक्रम सर्वस्याच्या सर्वशृत्य ते. १४/२०२०,
१४/६०२०, २०/२०२०, २०/२०२४ व १४/२०२५ दिनावित ०८ एप्रिला, २०२०, ३६ प्रणित, २०२०, ०५ से, २०२०, १३ जानेवारी, २०१२
१४ (इसिंस, २०२२ आणि सोची (लिसिट्य ऑक्लियनमा अंग्ड डिस्क्लोतर सिकारपरेट्य) रेग्युलोकन्त, २०१४ सुचिति केलानुसार ("लिसिट्य (महोनार्य") च्या तरातुर्व सावक्ष व्यान्तेल्या केष्टिमा, २०१३ आणि लावालां दिलेला नियाग्या तरातुर्वच्या अनुसार विद्याची सावित्य ("क्रीसी") च्या तरातुर्व सावक्ष व्यान्तेल्या कंपनिया, २०१३ आणि लावालां दिलेला नियाग्या तरातुर्वच्या अनुसार विद्याची सावित्य ("क्रीसी") अंतर ऑडिओ विन्सुअल मिना ("क्रीएबॉएस") द्वारा गुलवार, २९ एप्रिल, २०२२ रोजी दु. ०३.०० वा. (भाग्रव) घेण्याचे नियाति

(''वार्ता ) शेन्दर आंडजो जिल्लुअल मिन्स (''आएकाएस') द्वारा गुन्दार, १२ एएएन, २०२२ राजा हु, ०,३०० जा. (प्रांचा) यथ्याचा निधासित एकापान आंजो आहे.
एकीएमच्या पूर्वनेसमंद्रत ३१ डिसंबर, २०२१ ('चार्षिक आहवार') रोजो संप्लेल्या वर्षाकरिता वित्तांच विवस्त समाविष्ट व वर्ष २०२१ करित एकीएमच्या पूर्वनेसमंद्रत ३१ ('डीपिन') विवास कंपनीच वर्षिक अलाव आम वर्ष सदस्योग इं-सेन्द्रता प्रांचीय गांचा आहा जांचे इं-सेन्द्र एनो कंपनीच के किंवा लांच्या संबंधीतित हितांबिद्धी पार्टीसमंद्रक वें ('चीर्षक') वर्ष विवास कंपनीच वर्षक अलाव अलाव हितांबिद्धी पार्टीसमंद्रक वें ('चीर्षक') वर्षक वर्

नीरणी कराये. नीरणीकृत ई-मल पर्चाचा वारप पुर्वेल परववसायकरितापुद्धी करता वेणार आहे.

व्यासदर्कां हर प्रवक्त सरक्यात मा आंत्री व चर्चा तार्था ई-मल मं कंपनीक ई-गियुक करेले नातित ते cinward riscipklintech.com
याव ई-मिरद्वारा फीलिओ ते., प्रधायकाचे नाव, भाग प्रमाणकाची पर्कन्द प्रत (पुर्वेल व माणिल बात), पैन व आध्य कार्योक्षणी यवं-मार्शीकत
राज्य अस्ति क्षांचित्रणीय स्थायिक प्रधायकोची पर्कन्द आंद्रीय सामण्डिं "श्रीती" "आपरवेशा" मुविध्योक्षणी यवं-मार्शीकत
रोज्याकरिता लांग्रान तप्रधान आधिक प्रधायकोची पर्वाच मार्शीय हांचीर मार्गाण्ड "श्रीती" "आपरवेशा" मुविध्योकत एवं स्थायके राज्याकर राज्याक स्थायक कर करकतील
राज्याकरिता लांग्रान तप्रधान आधिका पर्वाप्रधान सुचन, वार्षक आग्रवल प्राप्त कर करकतील
राज्याकरिता लांग्रान तप्रधान आधिका आहेत लांग्रा स्थायन स्थायकोची को चार्या कर स्थायके, २०२२ रेगो किंका व्यवंतर व्येष परिकारोज प्रधान
होंग्री टाळ्याकरिता दिनाकित १४ इसेम्स, २०२१ क्लीरिककेशन मार्स्युलर स्थायके एवं स्थायका स्थायका स्थायकोची प्रधान स्थायका स्थायकोची स्थायका स्थायका स्थायकोची स्थायका स्थायकोची स्थायका स्थायकोची स्थायका स्थायकोची स्यायकोची स्थायकोची स्य

बोहतीन हाववरा असतील.

मध्या (व्यवस्थान अधि प्रधान) नियम, २०१४, मुर्चारित केल्यानुसा, ज्या नियम २० यास्त वाचलेल्या कंपन्या अधिनियम २०१३ च्या करमा०८ आणि लिरिटेश रेपुरोक्तम ४४ च्या अनुसार कंपनी तिव्या सरक्षीना "एनएसाडीएल" ज्या ई-बोहिंग सेवीमार्कत कंपनीच्या ८६ ज्या एनीएस
०८ आणि लिरिटेश रेपुरोक्तम ४४ च्या अनुसार कंपनी तिव्या सर्व कामकावीवर इतेन्द्रिनिक प्रचारीत संबंधा मतदानाचा हका बनावित्याकारीत
लिर्दामा सुर्वेद्धान तिवारिक कालील्या कोलाल्या किंवा सर्व कामकावीवर इतेन्द्रिनिक प्रचारीत संबंधा मतदानाचा हका बनावित्याकारीत
लिद्धाना सुर्वेद्धान त्यारीत व्यारीतिक कालील्या कालील्या हिम्स स्वारीत स्वारीत स्वारीत कालील्या कालील्या कालील्या कालील्या किंदि स्वारीत स्व

''पिया है नोटिंग'' या कालकार्या शनिवार, १६ एप्रिल, २०२२ रोजी (स. ०९.०० वा. पाप्रवे) सुरू होईल आणि बुधवार, २० एप्रिल २०२२ रोजी (सार्व. ०५.०० वा. पाप्रवे) संपेल. २०२२ रोजी (सार्व. ०५.०० वा. पाप्रवे) संपेल. वर नमूद केल्यानुसार तारीख व वेळेच्या समाजीनंतर '''रिमोट ई-वोटिंग'' प्रणाली नित्समर्थ करण्यात खेंहल. एकदा सदरबाहारा टरावाव

अर नमून केन्यसुमार तारीख व चेकेच्या मामाजेनार "एवंदर देनोदिंग" प्रणाली निरमार्थ करणवात चेहंल, एकता सदस्याद्वारा उरावारथ साददान केले असाल्यास तर्दानेत ते वदरण्यास अनुमति दिली जावार नाती.

वे सदस्य, "जीती" /" जोवारहीएम" दुनिवार्द्वारा पर्नोप्पास्थ क्रेडीलन तारणार आहेत आणि "(मिरोट ई-वेरिय") प्रणालीहारा उरावारथ त्यांचे सदस्य, "जीती " (प्रोण्डे स्वान्धिय स्वान्ध्य स्वन्ध्य स्वान्ध्य स्वान्ध्य स्वन्ध्य स्वान्ध्य स्वान

उपलब्ध नपताल. बर्गेल माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या **लाभार्थी** व माहितीकरिता तसेच एमसीए **सर्क्युलसं**च्या अनुपालनार्थ आणि कंपनीचे सर्व सदस्यांच् माहिती व लाग वाकरिता निर्मीमत करण्यात वेत आहे.

स्वाधरी/-राजीव चौबे मुख्य विधि अधिकारी व कंपनी सचिव एसीएस नं. : १३०६३



# कंपनी योजनेच्या याचिकेच्या सुनावणीची सूचना

इंडस्ट्रीज लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ मधील । अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी, ज्यांचा





